

दिनांक 17/04/2023 रोजीचा प्रशासकिय ठराव क्र. 3

विषय – महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 मधील कलम 150 (3) व 150अ (1) ची अंमलबजावणी करणेबाबत निर्णय घेणे.

संदर्भ- दिनांक 15/03/2023 ने कर अधिक्षक व मुख्याधिकारी यांचे मंजूर टिपणीनुसार.

महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 मधील कलम 150 (3) व 150 अ(1) ची अंमलबजावणी करणे क्रमप्राप्त आहे. कलम 150 (3) अन्वये नगरपरिषदेचे देय बिल देण्यात आलेपासून 15 दिवसाचे आत संपूर्ण रक्कम भरणेत आली तर 1% इतके रक्कमेचा सूट देणेची तरतूद आहे.

कलम 150अ (1) अन्वये पहिल्या सहामाहीसाठी कराची रक्कम बिल दिल्याच्या दिनांकापासून 3 महिन्यांचे आत भरावयाचे असेल आणि दुस-या सहामाही कराची रक्कम प्रत्येक वर्षाच्या 31 डिसेंबर पुर्वी भरावयाची असेल आणि जर रक्कम भरण्यास पात्र असलेल्या व्यक्तीने उपरोक्त प्रमाणे आवश्यक असलेली कराची रक्कम भरली नाही, तर अशी कराची रक्कम किंवा त्या रक्कमेचा भाग याच्या व्यतिरिक्त त्याने ज्या दिनांकापर्यंत असा कर भरावयाचा होता त्या शेवटच्या दिनांकानंतर प्रत्येक महिन्यासाठी कराच्या बिलाच्या न दिलेल्या रक्कमेवर 2% इतकी रक्कम शास्ती म्हणून भरण्यास जबाबदार असेल. याबाबत मुख्याधिकारी यांनी नगरपरिषद अधिनियमानुसार शास्ती करणे आवश्यक असलेबाबत शिफारस केली आहे.

तरी सन 2023-24 या आर्थिक वर्षापासून दंडाचे रक्कमेसह आकारणी करणेस मंजूरी देत आहे. याकामी पुढील आवश्यक ती नियमबद्ध कार्यवाही करणेत यावी.

सही/-

( संतोष भोर)

प्रशासक

विटा नगरपरिषद, विटा